

पृष्ठा यंशा वा: समना तुतुर्विणि: RV. 1, 168, 4. Zur Form vgl. गुरुवणि, प्रु-
प्रुवानि.

तुत्यं Uṇādis. 2, 7. 1) m. *Fever* H. an. 2, 216. Viçva bei Uééval., n.
Uṇādirī. im Sañkshiptas. ÇKDra. — 2) f. आ a) die *Indigo*flanze, =
नीली AK. 2, 4, 3, 13. H. 1032. H. an. MED. th. 8. Viçva. = महानीली
Rāgañ. im ÇKDra. — b) kleine Kardamomen AK. 2, 4, 4, 13. H. an.
(lies: मूत्सैलायाम्). MED. Viçva. — 3) n. a) schwefelsaures *Kupfer*, blauer
Vitriol (als Kollyrium gebraucht) AK. 2, 9, 102. H. 1032. H. an. MED.
Viçva (m.). Suçra. 2, 13, 2. 23, 14. 65, 19. 67, 16. 114, 14. 123, 1. 323, 10.
327, 17. 333, 14. 356, 13. = रसाज्ञन Uṇādik. im ÇKDra. *Kollyrium* überh.
H. 1033; vgl. कर्परिकातुत्य (u. कर्परिका), खर्परी०, मूषा०. — b) Stein, *Fels-*
block (याचन्) Uṇādik. im ÇKDra.

तुत्यक् n. = तुत्य blauer *Vitriol* Çabdañ. im ÇKDra. Suçra. 1, 140, 13.
2, 341, 21. 357, 11.

तुत्यः, तुत्यैति bedecken, überziehen Dhātup. 33, 84, f. Wohl ein de-
nom. von तुत्य blauer *Vitriol* und viell. urspr. damit überziehen be-
deutend.

तुत्याज्ञन (तुत्य + अज्ञन) n. als *Kollyrium* angewandter blauer *Vi-*
triol AK. 2, 9, 101. H. 1032.

तुत्य॑ von Mahib. im Anschluss an Çat. Br. 4, 3, 4, 15 durch ब्रह्मद्वय
erklärt. तुत्य॑ ऽसि विश्वेदा॒: VS. 3, 31. 7, 45. Dieselbe Formel auch Lāti.
2, 2, 18. Çāñkh. Ça. 6, 12, 18. Panéav. Br. 1, 4. सत्यं वै तुथो विश्वेदा॒:
Kāth. 28, 4.

1. तुद्, तुद्ति und °ते Dhātup. 28, 1; तुद्ती und तुद्ती P. 6, 1, 173,
Sch.; तुद्ते s. u. निः; तुत्य॑; तोत्स्यति und तोत्ता (Kāth. 3 aus Siddh. K.
zu P. 7, 2, 10); अतीत्सीत्; तुव्; stossen, stacheln, stechen, geisseln, zer-
stossen: पर्ये सुदे मरुसा प्रूक्तस्य पाल्यो वा कशया वा तुत्य॑ ऽRV. 1, 162,
17. यतुदत्सूर एतश्च वङ्ग वात्स्य परिष्ठा॒ 8, 1, 11. यावाणी तुव्: (सोमः) 9,
67, 19. 20. क्रोळ्यो न मातरं तुद्तः॒ 10, 94, 14. तुदरक्ति॑ रूरिषिप्रो प आ-
यमः 96, 4. AV. 6, 22, 3. गुदन्कुद्धस्तुत्यपि MBn. 3, 1083. तुत्य॑ गद्या चा-
र्तिम् Bhātt. 14, 81. अतीत्सीत् 13, 37. वहतं किं तुदसि माम् R. 2, 36, 14.
प्रतोदेन तुध्यमानः MBn. 3, 835. 13, 7429. 4, 393. 3, 15767. स तुव् इव ती-
द्यप्ते प्रतोदेन द्योत्तमः R. 2, 14, 23. (ताम्) पक्षतुएडनैस्तुदन् 96, 41. Ha-
riv. 4186. Mārk. P. 14, 13. तान्वै तुद्ति॑ – राजासास्तीत्रदृष्टः॑ MBn. 1,
3607. fg. 1838. तुत्यामवचं देशा मशकाः Bhāg. P. 3, 31, 27. इुभिरिव-
मानसं कामिनीं तुद्ति॑ कुमुमचापः॑ RT. 6, 27, 2, 4. पथा तुदसि मर्मणि॑ वा-
क्षौरिह॑ नो भृषम् MBn. 2, 2530. 6, 5043. स तुव् वाक्प्रतोदेन प्रतोदेनेव
कुञ्जः R. Gor. 2, 11, 27. 24. वृद्धान् – वाचा तुदसि मर्मद्या Hariv. 4246.
4228. तुध्यमानो ऽर्द्धरक्तिमै॑: Bhāg. P. 3, 18, 6. किं मां तुदसि (uneig.)
डुःखात् मृतं मारयसे च माम् MBn. 13, 1926. भावो भावं तुद्ति॑ (lies: तुद्ति॑
mit der v. l.) Mālav. 29. — Vgl. तर्द्, तोत्ता, तोद्, तोदेन, तोयः. — caus.
= simpl.: नाग इव – तोमाराङ्गुशतोदितः R. 2, 74, 31. — intens. अवा-
च्यै ते तोत्यैते (Bdschr.: तोत्यैते) तोदेनास्थतराविव Kauç. 107.

— अनु, partic. अनुत्तुव् vom Ton, abgestossen, staccato: अनुत्तुव् गाय-
ति, अनुत्तुवाहि॑ रेतो ज्ञापते Panéav. Br. 12, 9. 10. अनुत्तुव् हि॑ वैराजम् 8, 9.
10, 9. 12. Anupada 8, 11.

— आ stossen gegen, anstacheln, aufstossen, anpicken, aufreissen: घ-
नुक्तायात्युय – वीरम् MBn. 1, 195. (अश्वान्) प्रतोदेनातुदन् M. 4, 68. पर्ये॑

कृजः शैकुन आतुतेद् RV. 10, 16, 6. तस्मातदातुवात्प्रैति रसो वृत्तादिवाह-
तात् (and. Rec. आतृष्णात्) Çat. Br. 14, 6, 9, 31. — Vgl. आतोदन्॑.

— उद् aufstossen, aufreissen: उतुदर्वोतुदतु AV. 3, 23, 1.

— नि॑ einstossen, einbohren: नू चित्सेक्षेत्रा अमृतो नि॑ तुन्दते॑ देहाता प-
द्यतो अभेवद्विस्त्वतः॑ RV. 1, 38, 1. वेद् लाहै॑ निमीवत्तो॑ नितुदत्त॑मराते॑
AV. 5, 7, 7. पुनर्नितुव Kāth. 22, 6. 34, 6. — Vgl. नितोदिन्॑.

— अनुनि॑ dass.: पत्र वै देवा इन्द्रियं वीर्यं रसमयश्यस्तदनुन्यतुदन्॑ Pan-
éav. Br. 13, 7. 13, 1.

— निस्॑ zerstechen: सूचिभिरिव निस्तुव्यते Suçra. 1, 61, 18. 262, 9. 370, 20.

— परि॑ zerstampfen: आरुच्य वृत्तान्विर्मूलान्यजः॑ परितुदविव MBn.
8, 2747.

— प्र॑ einhauen auf, stacheln: प्रतुदत्त॑ रणे॑ स्थिती॑ HARIV. 13285. त्रि-
भित्तिभिश्च (शैरे): प्रतुदत्त॑ कर्णम् MBn. 8, 4187. मर्माएष्मीत्यां प्रतुदत्त॑ उ-
रुत्तै॑: Bhāg. P. 3, 18, 9. — Vgl. प्रतोद, प्रतोदिन्॑. — caus. stacheln, an-
treiben: अस्तां च प्रूपोम्येवं गोपुत्राणां प्रतोद्यताम्। वहतां सुमहाभारं
संनिकर्षस्यनम् MBn. 13, 5733. तो॑ तोदाण्यायणं सहस्रं प्रतोदेन प्रतोदित॑
2795. प्रविष्ट गृह्णिति॑ प्रतोद्यमाना॑ न चलति Mārkha. 24, 7.

— वि॑ zerstechen, stechen, geisseln: वि॑ पूष्पनारथा॑ तुद॑ पुणेरिच्छ कृदि॑
प्रियम् RV. 6, 53, 6. भूमिप्॑ aufreissen AV. 3, 17, 5. यः॑ काटकैवितुदत्ति॑
Jāgn. 3, 53. वितुव्यमानं॑ विलृगै॑: MBn. 11, 677. पदा तु॑ तान्वितुदत्त॑ वयासि॑
तथा॑ गृधः 1, 8605. वितुदक्षै॑: 8, 2729. वितुव्याङ्गं शरव्रातै॑ 7, 8369. 9, 711.
नावायै॑ केन ते॑ भीर॑ वितुव्यं हि॑ स्तनात्तरम् R. 5, 68, 7. 6. अथ या॑ मुड्डवा॑
(गौ॑) राजवै॑ तां॑ वितुदत्यवि�॑ MBn. 3, 1128. 12, 2503. वाक्काएटै॑वितुदत्त॑
मनुव्यान् 1, 35559. 5, 1267. परान्दु॑ रूक्तै॑वितुदत्ति॑ Bhāg. P. 4, 6, 47. — Vgl.
वितुव्य. — caus. = simpl.: पङ्क्षे॑ याम्यै॑ वितुदत्यवि�॑ (sic) AV. 2, 32, 6.

— सम्॑ stechen, geisseln: संतुध्यमानो॑ बलवान्वामिभः MBn. 9, 3067.

2. तुद् (= 1. तुद्) adj. am Ende eines comp. stehend: व्रणतुदेव॑ सूचि-
ना॑ R. 2, 75, 16.

तुद् (von 1. तुद्) 1) adj. am Ende eines comp. stossend, an Etwas an-
stossend; 2. अरुत्तुद् (urspr. an einer Wunde anstossend, dieselbe unsanft
berührend), tिलं॑, विद्युतुद्. Nir. 3, 7 zur Erkl. von तोद. — 2) m. N. pr.
eines Mannes gaṇa प्रुषादि zu P. 4, 1, 123.

तुन् v. l. zu तन॑ des RV. Nachkommenschaft SV. I, 5, 1, 2, 5.

तुन्द् 1) s. u. 1. तुद्॑. — 2) तुन्दत्ति॑ = त्रन्द॑ sich röhren u. s. w. (चेष्टा-
याम्) Dhātrup. 2, 32, v. l.

तुन्द॑ P. 5, 2, 117. 1) n. ein starker Leib Uééval. zu Uṇādis. 4, 98. Bauch
AK. 2, 6, 2, 28. H. 604. — 2) n. Nabel Taik. 2, 6, 25. तुन्दि॑ f. ÇKDra. u.
Wils. nach ders. Aut. — 3) oxyt. adj. von तुन्द॑ subst. gaṇa अर्शादादि
zu P. 5, 2, 127. — Vgl. अवास्तुन्द॑.

तुन्दकूपिका (तु॑+कू॑ तर्फ॑ वर्तेवितुदत्त॑) f. Nabel H. 606. °कूपी॑ f. dass.
Taik. 2, 6, 35.

तुन्दपरिमृजा॑ तु॑+प॑ adj. = तुन्दपरिमृजा॑ Ramān. zu AK. 2, 10, 19.
ÇKDra. der sich den Bauch zu streichen pflegt (in buchstäblichem Sinne)
P. 3, 2, 5, Vārtt., Sch.

तुन्दपरिमृजा॑ (तु॑+प॑) adj. Uééval. zu Uṇādis. 4, 98. der sich den
Bauch zu streichen pflegt so v. a. träge, indolent P. 3, 2, 5 und Vārtt.
AK. 2, 10, 19. H. 384.

तुन्दवत्॑ (von तुन्द॑) adj. = तुन्दिक॑, तुन्दिल॑ P. 5, 2, 117, Sch.